

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/497/2022

दिनांक : 20/01/2023

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 33CO006094600 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. गोपालदास भगवानदास अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 76 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. अमित परमानंद पंजाबी रा- शॉप नं. 130, बॅरेक नं. 892 सेक्शन-20 उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 19/01/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300001235) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी अमित परमानंद पंजाबी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. छत्रु गोपालदास गेमनानी (लिहून देणार) श्री/श्रीम. निशा परमानंद पंजाबी (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत रिलीज डिडची छायांकित प्रत (अ.क्र. 6/60 दिनांक: 17/01/2023)
- 3) श्री/श्रीम. निशा परमानंद पंजाबी (लिहून देणार) श्री/श्रीम. अमित परमानंद पंजाबी (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत वक्षीस पत्राची छायांकित प्रत (अ.क्र. 6/64 दिनांक: 17/01/2023)
- 4) नोटरी हमीपत्राची/तावापावती प्रत (अ.क्र. 6/65 दिनांक: 17/01/2023)
- 5) दिनांक 19/01/2023 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

(अविनाश महाले)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 33CO006094600 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. अमित परमानंद पंजाबी अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(नारायण कुडिया)

कर निरीक्षक

कर निरीक्षक यांचा अहवालानुसार प्रस्तावित

(मनाज गोकलानी)

उप कर निर्धारक व संकलक

(जिजाद के.मधुदानी)

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	518/-
Receipt No.	107831/07
Date	20/01/23
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/497/2022

Date- 27/01/2023

Token No. 41202300001235

Sr. No. 33/0001

To,

SHRI. AMIT PARMANAND PUNJABI

Shop No. 130 Opp. Bk. 892 Section-20

Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 33/0001 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 12/12/2022

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Gopaldas Bhagwandas** Under Ward No. 33 Property No. 33CO006094600 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 6/65	Dt: 17/01/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Town Darshan	No: -----	Dt: 19/01/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely RELEASE DEED	No: 6/60	Dt: 17/01/2023
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: 6/64	Dt: 17/01/2023

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution againsts you.



Assessor & collector of Taxes

Scanned with CamScanner